



SEAMEC LIMITED

A member of **MMG™**

SEAMEC/BSE/SMO/24/2020

7th February, 2020

To,
Deputy General Manager - Listing
BSE Limited
Corporate Relation Department,
1st Floor, Rotunda Building,
New Marine Lines,
Phirojee Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Sub: Newspaper Advertisement - Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 for Un-audited Financial Results of the Company for the Quarter ended 31st December, 2019 (both Standalone and Consolidated)

Dear Sir,

Further to our letter no. SEAMEC/BSE/SMO/16/2020 dated 6th February, 2020, we are enclosing herewith copies of the Newspaper Cuttings published in "Financial Express" (English) and "Navshakti" (Marathi) on 7th February, 2020 both Mumbai Edition with regard to the captioned subject.

Request you to take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For SEAMEC LIMITED

S. N. MOHANTY
PRESIDENT

Corporate Affairs, Legal & Company Secretary

Encl.: As above

The Reserve Price and the Earnest Money Deposit is mentioned below. Whereas the sale of secured asset is to be made to recover the secured debt and whereas there was a due of sum of Rs.1,10,11,353/- (Rupees One Crore Ten Lakhs Eleven Thousand Three Hundred and Fifty Three Only) including all costs, interest etc. as on December 27, 2018 Notice is hereby given that, in the absence of any postponement/ discontinuance of the sale, the said property shall be sold by E-Auction at 2 P.M. on the said 13th day of March, 2020 at Tata Capital Financial Services Ltd. I Think Techno Campus, Building "A" 4th Floor, Near TCS Tantra Park, Off Pokhran Road No.2, Thane 400607. The sealed E- Auction for the purchase of the property along with EMD Demand Draft shall be received by the Authorized Officer of the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD till 5 P.M. on the said 12th day of March, 2020. The sale of the property will be in "as is where is condition" and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are specified in the Schedule.

Description of Secured Asset	Type of Possession Constructive/Physical	Reserve Price (Rs)	Earnest Money (Rs)
A Residential Flat Being Flat No. 503 in 'C' wing, on the 5th floor, in Panch Natraj Co-operative Housing Society Ltd., situated on the plot of land bearing C.T.S. No. 996, 997, 998/1-5, of Village: Versova, Taluka: Andheri, Mumbai-400061, admeasuring 890 sq.ft. (built-up area) Regn. No:BOM/W-K/W/HSG/TC/10690 2000-2001, CTS No.: 996, 997, 998/1-5, Year of Construction :1995-96, No. of Floors: Stilt + 5(five) Upper Floors (with one lift) Area of Flat : 890 Sq.ft. Built Up	Constructive	Rs. 1,72,00,000/-	Rs. 43,00,000/-

The description of the property that will be put up for sale is in the Schedule. The sale will also be stopped if, the amount due as aforesaid, interest and costs (including the cost of the sale) are tendered to the 'Authorized Officer' or proof is given to his satisfaction that the amount of such secured debt, interest and costs has been paid. At the sale, the public generally is invited to submit their tender personally. No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold.

If the Borrower pays the amount due to the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD in full before the date of sale, the sale is liable to be stopped. The sale shall be subject to the conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following further conditions:

- The E-auction will take place through portal <https://disposalhub.com> on 13th March, 2020 between 2.00 PM to 3.00 PM with unlimited extension of 10 minutes each.
- The particulars specified in the Schedule herein below have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. In the event of any dispute arising as to the amount bid, or as to the bidder, the lot shall at once again be put up to auction.
- The property shall not be sold below the Reserve Price.
- Bid Increment Amount will be: Rs. 1,00,000/- (Rs. One Lacs Only).
- All the Bids submitted for the purchase of the property shall be accompanied by Earnest Money as mentioned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD." payable at MUMBAI. The Demand Drafts will be returned to the unsuccessful bidders.
- The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he is legally qualified to bid and provided further that the amount bid by him is not less than the reserve price. It shall be in the discretion of the 'Authorized Officer' to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.
- For reasons recorded, it shall be in the discretion of the 'Authorized Officer' to adjourn/discontinue the sale.
- Inspection of the property may be done on 21st February, 2020 between 11 AM to 5.00 PM.
- The person declared to be the purchaser shall, immediately after such declaration, deposit twenty-five per cent of the amount of purchase money to the 'Authorized Officer' and, in default of such deposit, the property shall forthwith be put up again and resold.
- In case the initial deposit is made as above said, the balance amount of the purchase money payable shall be paid by the purchaser to the 'Authorized Officer' on or before the 15th day from the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be a Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day. In default of payment within the period mentioned above, the property shall be resold, after the issue of a fresh proclamation of sale and all amounts deposited till then shall be stand forfeited by the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold. The property shall be resold at the discretion of the Authorized Officer.
- Details of any encumbrances, known to the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD, to which the property is liable: Nil. Claims, if any, which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value: Nil Nothing other than the above
- For details, help, procedure and online training on E-auction prospective bidders may contact the Service Provider, <https://disposalhub.com> Mr. Vinod Pandurang Gamre 89767 59331 and Mr. Harshad Ashok More 83697 83608
- Note: The intending bidders may contact the Authorized Officer Munir Kulavoor, Email Id Munir.Kulavoor@tatacapital.com and Mobile No. 9322286765
- For detailed terms and conditions of the Sale, please refer to the link provided in secured creditor's website i.e. www.tctsl.com

Sd/-
Munir Kulavoor,
Authorized Officer
Tata Capital Financial Services Ltd
Dated: Mumbai
Date : 07.02.2020

applicable regulation of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, a Meeting of the Board of the Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 13th February, 2020 at 04.00 P.M. at Works & at the Registered Office at B-5, Vrindavan Apartments, Vrindavan Vihar, King's Road, Jaipur-302019 (Raj) inter-alia to consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine month ended 31.12.2019, and any other matter with the permission of chair.

The information contained in this notice is also available on the Company's website www.mayurgroups.com and also available on the website of BSE Ltd. www.bseindia.com.

For Mayur Leather Products Limited
Sd/-
Amita Poddar
Chairman & Director
DIN: 00143486
Place : Jaipur
Date : 06.02.2020

KARNAVATI FINANCE LIMITED
Registered Office: 705, Palm Spring Centre, Above Croma, Near New Infinity Mall, Link Road, Malad (West), Mumbai - 400064
Corporate Office: 'Vraj Building', 5th Floor, Opp. Hotel President, Near. Bhumi Press, Limda Lane, Jamnagar-361001
Tel No.: +91-288-266 3042; Fax No.: +91-288-267 3759; Web: www.karnavatifinancelimited.com
Tel No.: +91 22 28809111; Email: karnavatifinance@gmail.com; CIN:L65910MH1984PLC034724

NOTICE OF BOARD MEETING
NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, February 14, 2020 at 12:30 P.M. at the Corporate Office of the Company situated at "Vraj", 5th Floor, Opp. Hotel President, Near. Bhumi Press, Limda Lane, Jamnagar-361001, inter alia, to consider, approve & take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended on December 31, 2019 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In this connection, as per the Company's Code of Conduct and pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and with respect to our letter dated December 31, 2019, the trading window for dealing in the securities of the Company is already closed from January 01, 2020 and will be closed for the specified persons till 48 hours from the declaration of financial results by the company.

Pursuant to Regulation 47, aforesaid notice may be accessed on the Company's Website at www.karnavatifinancelimited.com and may also be accessed at the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com

For, Karnavati Finance Limited
—sd—
Raman Morzaria
Whole - Time Director
DIN:00203310
Date: February 06, 2020
Place: Mumbai

 **MOHITE INDUSTRIES LTD.**
CIN : L40108MH1990PLC058774
Regd. Office : R.S. No. 347, Off. NH - 4, Post Box. No. 1, Ambapwadi Phata, Vadgaon, Tal.: Hatkanangale, Dist.: Kolhapur 416112 * Phone : +91 230 2471230 to 33 Fax : +91 230 2471229 * Website - www.mohite.com Email : cs@mohite.com * mohitex@bsnl.in

NOTICE
Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, 14th February, 2020, at 3.00 p. m. at the Registered Office of the Company to consider and to take on record Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December, 2019. This intimation is also available on the Company's website at www.mohite.com and on website of the Stock Exchange where shares of the Company are listed at www.bseindia.com.

Vadgaon, Kolhapur
06th, Feb. 2020
For Mohite Industries Limited
(Shivaji Mohite)
Managing Director

Date : 06.02.2020 DIN: 01019838 davp 45122/11/0001/1920

SEAMEC Limited
CIN : L63032MH1986PLC154910
Regd. & Corp. Office: A-901-905, 9th Floor, 215, Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400093
Tel: (91) 22-66941800 / 33041800/Fax: (91) 22-66941818 / 33041818
Website: www.seamec.in
Email: contact@seamec.in

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2019

(Rs. in lakh, except per share data)

Sl. No.	Particulars	Standalone		Consolidated			
		Quarter ended		Nine Months Ended	Quarter ended		Nine Months Ended
		31.12.2019	31.12.2018	31.12.2019	31.12.2019	31.12.2018	31.12.2019
1.	Total Income from Operations (Net)	10062	9899	27469	10596	10237	28789
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3907	3589	10765	4108	3638	11363
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3907	3589	10765	4108	3638	11363
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3770	2587	10452	3971	3636	11050
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3768	3587	10447	4417	3758	11020
6.	Equity Share Capital (face value of Rs. 10 per share)	2543	2543	2543	2543	2543	2543
7.	Other Equity excluding Revaluation Reserve*	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share Basic & Diluted	14.82	14.11	41.1	15.62	14.3	43.45

* Other Equity Reserve excluding Revaluation Reserve for the year ended March 31, 2019 was Rs. 32195.10 lakhs on standalone basis and Rs. 40427.20 lakhs on consolidated basis.

Notes:
1. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter / nine months ended December 31, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results is available on the Stock Exchanges' websites - (www.bseindia.com / www.nseindia.com) and the Company's website (www.seamec.in)
2. The above financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter were approved by the Board of Directors at their respective meetings held on February 06, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the aforesaid results.

For and on behalf of Board of Directors
Sd/-
Sanjeev Agrawal
Chairman
Place : New Delhi
Date : February 06, 2020

MUMBAI



SEAMEC LIMITED

A member of **MMG™**

SEAMEC/NSE/SMO/25/2020

7th February, 2020

To,
The Secretary,
National Stock Exchange of India Ltd.,
'EXCHANGE PLAZA',
Bandra Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai 400 051

Sub: Newspaper Advertisement - Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 for Un-audited Financial Results of the Company for the Quarter ended 31st December, 2019 (both Standalone and Consolidated)

Dear Sir,

Further to our letter no. SEAMEC/NSE/SMO/19/2020 dated 6th February, 2020, we are enclosing herewith copies of the Newspaper Cuttings published in "Financial Express" (English) and "Navshakti" (Marathi) on 7th February, 2020 both Mumbai Edition with regard to the captioned subject.

Request you to take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For SEAMEC LIMITED

S. N. MOHANTY
PRESIDENT

Corporate Affairs, Legal & Company Secretary

Encl.: As above

The Reserve Price and the Earnest Money Deposit is mentioned below.

Whereas the sale of secured asset is to be made to recover the secured debt and whereas there was a due of sum of Rs.1,10,11,353/- (Rupees One Crore Ten Lakhs Eleven Thousand Three Hundred and Fifty Three Only) including all costs, interest etc. as on December 27, 2018 Notice is hereby given that, in the absence of any postponement/ discontinuance of the sale, the said property shall be sold by E-Auction at 2 P.M. on the said 13th day of March, 2020 at Tata Capital Financial Services Ltd. I Think Techno Campus, Building "A" 4th Floor, Near TCS Tantra Park, Off Pokhran Road No.2, Thane 400607. The sealed E- Auction for the purchase of the property along with EMD Demand Draft shall be received by the Authorized Officer of the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD till 5 P.M. on the said 12th day of March, 2020. The sale of the property will be in "as is where is condition" and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are specified in the Schedule.

Description of Secured Asset	Type of Possession Constructive/Physical	Reserve Price (Rs)	Earnest Money (Rs)
A Residential Flat Being Flat No. 503 in 'C' wing, on the 5th floor, in Panch Natraj Co-operative Housing Society Ltd., situated on the plot of land bearing C.T.S. No. 996, 997, 998/1-5, of Village: Versova, Taluka: Andheri, Mumbai-400061, admeasuring 890 sq.ft. (built-up area) Regn. No:BOM/W-K/W/HSG/TC/10690 2000-2001, CTS No.: 996, 997, 998/1-5, Year of Construction :1995-96, No. of Floors: Stilt + 5(five) Upper Floors (with one lift) Area of Flat : 890 Sq.ft. Built Up	Constructive	Rs. 1,72,00,000/-	Rs. 43,00,000/-

The description of the property that will be put up for sale is in the Schedule. The sale will also be stopped if, the amount due as aforesaid, interest and costs (including the cost of the sale) are tendered to the 'Authorized Officer' or proof is given to his satisfaction that the amount of such secured debt, interest and costs has been paid. At the sale, the public generally is invited to submit their tender personally. No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold.

If the Borrower pays the amount due to the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD in full before the date of sale, the sale is liable to be stopped. The sale shall be subject to the conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following further conditions:

The E-auction will take place through portal <https://disposalhub.com> on 13th March, 2020 between 2.00 PM to 3.00 PM with unlimited extension of 10 minutes each.

1. The particulars specified in the Schedule herein below have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. In the event of any dispute arising as to the amount bid, or as to the bidder, the lot shall at once again be put up to auction.

2. The property shall not be sold below the Reserve Price.

3. Bid Increment Amount will be: Rs. 1,00,000/- (Rs. One Lacs Only).

4. All the Bids submitted for the purchase of the property shall be accompanied by Earnest Money as mentioned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD." payable at MUMBAI. The Demand Drafts will be returned to the unsuccessful bidders.

5. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he is legally qualified to bid and provided further that the amount bid by him is not less than the reserve price. It shall be in the discretion of the 'Authorized Officer' to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.

6. For reasons recorded, it shall be in the discretion of the 'Authorized Officer' to adjourn/discontinue the sale.

7. Inspection of the property may be done on 21st February, 2020 between 11 AM to 5.00 PM.

8. The person declared to be the purchaser shall, immediately after such declaration, deposit twenty-five per cent of the amount of purchase money to the 'Authorized Officer' and, in default of such deposit, the property shall forthwith be put up again and resold.

9. In case the initial deposit is made as above said, the balance amount of the purchase money payable shall be paid by the purchaser to the 'Authorized Officer' on or before the 15th day from the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be a Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day. In default of payment within the period mentioned above, the property shall be resold, after the issue of a fresh proclamation of sale and all amounts deposited till then shall be stand forfeited by the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold. The property shall be resold at the discretion of the Authorized Officer.

10. Details of any encumbrances, known to the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD, to which the property is liable: Nil. Claims, if any, which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value: Nil Nothing other than the above

11. For details, help, procedure and online training on E-auction prospective bidders may contact the Service Provider, <https://disposalhub.com> Mr. Vinod Pandurang Gamre 89767 59331 and Mr. Harshad Ashok More 83697 83608

12. Note: The intending bidders may contact the Authorized Officer Munir Kulavoor, Email Id Munir.Kulavoor@tatacapital.com and Mobile No. 9322286765

13. For detailed terms and conditions of the Sale, please refer to the link provided in secured creditor's website i.e. www.tctsl.com

Sd/-
Munir Kulavoor,
Authorized Officer
Tata Capital Financial Services Ltd

Dated: Mumbai
Date : 07.02.2020

applicable regulation of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, a Meeting of the Board of the Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 13th February, 2020 at 04.00 P.M. at Works & at the Registered Office at B-5, Vrindavan Apartments, Vrindavan Vihar, King's Road, Jaipur-302019 (Raj) inter-alia to consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine month ended 31.12.2019, and any other matter with the permission of chair.

The information contained in this notice is also available on the Company's website www.mayurgroups.com and also available on the website of BSE Ltd. www.bseindia.com.

For Mayur Leather Products Limited

Sd/-

Amita Poddar

Chairman & Director

DIN: 00143486

Place : Jaipur

Date : 06.02.2020

KARNAVATI FINANCE LIMITED

Registered Office: 705, Palm Spring Centre, Above Croma, Near New Infinity Mall, Link Road, Malad (West), Mumbai - 400064

Corporate Office: 'Vraj Building', 5th Floor, Opp. Hotel President, Near. Bhumi Press, Limda Lane, Jamnagar-361001

Tel No.: +91-288-266 3042; Fax No.: +91-288-267 3759; Web: www.karnavatifinancelimited.com
Tel No.: +91 22 28809111; Email: karnavatifinance@gmail.com; CIN:L65910MH1984PLC034724

NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, February 14, 2020 at 12:30 P.M. at the Corporate Office of the Company situated at "Vraj", 5th Floor, Opp. Hotel President, Near. Bhumi Press, Limda Lane, Jamnagar-361001, inter alia, to consider, approve & take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended on December 31, 2019 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In this connection, as per the Company's Code of Conduct and pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and with respect to our letter dated December 31, 2019, the trading window for dealing in the securities of the Company is already closed from January 01, 2020 and will be closed for the specified persons till 48 hours from the declaration of financial results by the company.

Pursuant to Regulation 47, aforesaid notice may be accessed on the Company's Website at www.karnavatifinancelimited.com and may also be accessed at the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com

For, Karnavati Finance Limited

—sd—

Raman Morzaria

Whole - Time Director

DIN:00203310

Date: February 06, 2020

Place: Mumbai



SHIVAJI MOHITE GROUP

MOHITE INDUSTRIES LTD.

CIN : L40108MH1990PLC058774

Regd. Office : R.S. No. 347, Off. NH - 4, Post Box. No. 1,

Ambapwadi Phata, Vadgaon, Tal.: Hatkanangale,

Dist.: Kolhapur 416112 * Phone : +91 230 2471230 to 33

Fax : +91 230 2471229 * Website - www.mohite.com

Email : cs@mohite.com * mohitex@bsnl.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, 14th February, 2020, at 3.00 p. m. at the Registered Office of the Company to consider and to take on record Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December, 2019.

This intimation is also available on the Company's website at www.mohite.com and on website of the Stock Exchange where shares of the Company are listed at www.bseindia.com.

Vadgaon, Kolhapur

06th, Feb. 2020

For Mohite Industries Limited

(Shivaji Mohite)
Managing Director

Date : 06.02.2020

DIN: 01019838

davp 45122/11/0001/1920

SEAMEC Limited

CIN : L63032MH1986PLC154910

Regd. & Corp. Office: A-901-905, 9th Floor, 215, Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400093

Tel: (91) 22-66941800 / 33041800/Fax: (91) 22-66941818 / 33041818

Website: www.seamec.in

Email: contact@seamec.in

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2019

(Rs. in lakh, except per share data)

Sl. No.	Particulars	Standalone		Consolidated			
		Quarter ended		Nine Months Ended	Quarter ended		Nine Months Ended
		31.12.2019	31.12.2018	31.12.2019	31.12.2019	31.12.2018	31.12.2019
1.	Total Income from Operations (Net)	10062	9899	27469	10596	10237	28789
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3907	3589	10765	4108	3638	11363
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3907	3589	10765	4108	3638	11363
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3770	2587	10452	3971	3636	11050
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3768	3587	10447	4417	3758	11020
6.	Equity Share Capital (face value of Rs. 10 per share)	2543	2543	2543	2543	2543	2543
7.	Other Equity excluding Revaluation Reserve*	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share Basic & Diluted	14.82	14.11	41.1	15.62	14.3	43.45

* Other Equity Reserve excluding Revaluation Reserve for the year ended March 31, 2019 was Rs. 32195.10 lakhs on standalone basis and Rs. 40427.20 lakhs on consolidated basis.

Notes:

1. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter / nine months ended December 31, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results is available on the Stock Exchanges' websites - (www.bseindia.com / www.nseindia.com) and the Company's website (www.seamec.in)

2. The above financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter were approved by the Board of Directors at their respective meetings held on February 06, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the aforesaid results.

For and on behalf of Board of Directors

Sd/-

Sanjeev Agrawal

Chairman

Place : New Delhi

Date : February 06, 2020

